

RISHI LASER LIMITED

Registered Office: 612, Veena Killedar Industrial Estate, 10-14 Pais Street, Byculla (w), Mumbai 400 011.
Tel.: +91 22 2307 5677, 4585, 2307 4897 Fax: +91 22 2308 0022
Email: rlcl.mumbai@rishilaser.com, Website: www.rishilaser.com
CIN: L99999MH1992PLC066412

16th November, 2023
RLL/64/2023-24

To,
The Secretary,
BSE Limited,
Floor 25, P. J. Towers,
Dalal Street,
Mumbai- 400 001.

Script Code: 526861
ISIN: INE988D01012

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, we are attaching herewith copies of newspaper advertisement pertaining to Unaudited Financial Results (Standalone) for the quarter ended 30th September, 2023. The advertisement is published in "Business standard" (English Newspaper) and "Navakaal" (Marathi Newspaper) on 16th November, 2023.

This is for your kind information and records.

Thanking You,

Yours Faithfully

For Rishi Laser Limited

HARSHAD Digitally signed by
BHAVANB HARSHAD
HAI PATEL BHAVANBHAI PATEL
Date: 2023.11.16
13:11:08 +05'30'

Harshad Patel

Managing Director

DIN:00164228



Near-term headwinds may delay UPL recovery

RAM PRASAD SAHU
Mumbai, 15 November

UPL, the country's largest agro-chemical company, had a weak July-September quarter (Q2), reporting a sharp fall in revenues across geographies. Overall, the revenues were down 19 per cent on the back of lower agrochemical prices and inventory destocking.

While the overall volumes were down 7 per cent, prices fell by 15 per cent.

Volume decline in the European market was on the back of high channel inventory and product bans while in India the fall by 27 per cent was on account of muted demand for segments such as cotton and pulses. Among the segments that did well were the differentiated and sustainable product portfolio, which rose 11 per cent, and the seeds business up 10 per cent over the year-ago quarter.

Given the weak Q2 show, the company cut its FY24 revenue guidance from flat to a decline between 1-5 per cent. The operating profit growth too has been cut from 3-7 per cent earlier to a range between 0 per cent and fall of 5 per cent.


Pricing pressure was the highest in the NAFTA region and Brazil.

In North America, the revenue decline by a steep 57 per cent, according to the company, was on account of a sharp drop in post-patent active ingredient prices, along with channel destocking, tactical purchases, and cash management by distributors. The weak top line weighed on profitability with gross margin falling by 520 basis points year-on-year (Y-o-Y) to 48.5 per cent due to the impact of high-cost inventory, increased sales return especially in NAFTA and Latin America, and rebates to support channel partners.

The margin pressures came despite a higher share of the differentiated portfolio (800 basis points Y-o-Y increase to 38 per cent of sales). Operating profit margins slid 655 basis points to 15.5 per cent.

The company expects volumes to recover in the second half of FY24 while margins could see a recovery and an expansion by the end of the year.

Says Mike Frank, the CEO of UPL Corporation (a subsidiary of UPL), "Going forward, we are optimistic of progressively improved performance in H2FY24 as key geographies of North America, LATAM



and Europe enter major cropping season. The elevated inventory levels are expected to gradually subside with the farmgate demand continuing to be robust."

Motilal Oswal Research, which has cut the FY24 earnings estimate by 11 per cent, believes that there would be near-term challenges in the global agrochemical industry due to the accumulation of high inventory as distributors opt for need-based tactical purchases and declining agrochemical prices led by aggressive price competition from Chinese (post-patent) exporters. Considering the short-term challenges, cash flow generation and debt repayments remain the key monitorables, says Sumant Kumar of the brokerage, which has a neutral rating on the stock.

The street will also keep an eye on the debt trajectory. Net debt increased by 77 per cent Y-o-Y to ₹30,697 crore.

The company has cut its capex guidance for FY24 to \$250 million as compared to \$300 million guided earlier. The move is expected to help it conserve cash and achieve a gross debt repayment target of \$500 million by the end of FY24. Gross

debt stands at ₹33,934 crore at the end of Q2FY24. The company is also looking at going slow on merger and acquisition and improving free cash flow generation in the second half of FY24.

Factoring in Q2FY24 results and commentary, JM Financial Research has lowered its FY24 operating profit estimates by 12 per cent in FY24 and net profit by 28 per cent after factoring in higher finance cost. The brokerage has maintained a buy rating given the value unlocking in the speciality chemical business. Prabhudas Lilladher Research has cut its earnings estimates for the next three years by 25-29 per cent and maintains a hold rating given subdued growth and margin outlook in the near term.

In addition to high inventory levels in key regions, adverse weather conditions impacting demand and falling raw material costs are exerting pressure on realisations and margins.

The share price of UPL, though, has risen by about 4.5 per cent since its results were declared on October 30 compared to a 2.4 per cent.

INSURANCE FOR ELECTRIC VEHICLES

Ensure all-round protection for battery with add-on cover

Return-to-invoice, zero depreciation for major components are must-haves

SANJAY KUMAR SINGH & KARTHIK JEROME

Electric Vehicles (EVs) are fast gaining popularity. While they still account for only a small percentage of total automobile sales, their sales volumes are growing rapidly with each passing year. Customers must understand the nuances of EV insurance and ensure that their vehicles enjoy comprehensive protection.

Similarities and differences

There are a few similarities between the insurance covers available for internal combustion engine (ICE) vehicles and EVs. Third-party cover is compulsory for both. EV buyers should also ideally complement it with a standalone own damage cover, or buy a comprehensive cover (which includes both third-party and own damage cover).

Insurance for EVs is usually costlier.

"The price of an EV is usually higher than that of a comparable ICE vehicle, so the insurance premium is also about 10 to 20 per cent higher," says Animesh Das, chief underwriting officer, Acko Insurance.

Customers may need to buy a few add-on covers to safeguard their EVs. The battery, for instance, must be comprehensively covered. "The battery contributes almost 60 per cent of the vehicle cost. Any major damage to the battery may involve replacing it completely as repair may not always be possible," says Mayur Kacholiya, head-motor product and actuarial, Digit General Insurance.

Many people buy their own charging stations. "These are not normally covered in the main motor vehicle policy and must be additionally insured," says Kapil Mehta, co-founder, SecureNow.

Cover the battery

The manufacturer typically offers a warranty at the time of purchase. One can also buy an extended warranty for

another year or two. "In case of an EV, if something goes wrong with the battery, the cost burden is almost akin to purchasing a new vehicle, hence one should buy the extended warranty offered by the manufacturer, at least for the battery," says Das.

In addition, one should also purchase an add-on cover for the battery. "If there is no external issue and yet your battery stops working or its performance reduces, those issues will be covered by the battery warranty. But if there is a sudden power surge due to which the battery stops working, or the battery catches fire, the battery add-on cover will come in handy in those circumstances," says Das.

According to Parthail Ghosh, president-retail business, HDFC ERGO General Insurance, "The battery, charger and accessories should be covered even while the parts are detached from the vehicle. Furthermore, zero depreciation should apply at the time of claim settlement (including to the electric motor)."

Buy right IDV

As the EV grows older, make sure that it has the right insurance declared value (or IDV, the sum insured in a motor vehicle policy). "At present, the rate at which the value of an EV should depreciate each year is not clear," says Mehta. Das suggests applying the thumb rule of 10 per cent depreciation each year.

Buy these add-ons

Experts suggest buying a return-to-invoice add-on. "Even if your vehicle is stolen or damaged completely, you will get its original price, which may be higher than the IDV, as compensation," says Mehta.

Ghosh suggests buying an electric motor cover. "It covers damage to the propulsion motor along with internal parts of the insured vehicle arising out of water ingress and/or leakage of oil or grease," he says.



CRITICAL CONSIDERATIONS FOR EV INSURANCE BUYERS

- The coverage and exclusions of EV add-on covers may differ from one insurer to another, so read the policy document and understand both what is covered and what is excluded

- In particular, understand battery-related exclusions: your claim could be denied if you fail to maintain battery health or don't charge it according to the manufacturer's guidelines

- Understand if there are limitations on the number of claims

- Avoid repairs from unauthorised places or without the insurer's prior approval

- Be transparent about modifications made to your EV; failure to do so can lead to claim denial

Kacholiya suggests that the EV add-on cover should come with roadside assistance services that EVs require, such as help with charging the battery, towing the vehicle to the nearest charging station, mobile generators, etc.

Ghosh adds that the policy should offer coverage for regular updates and replacements so that there is coverage for the latest features. The insurance policy, according to him, should also offer incentives or discounts, considering the eco-friendly nature of EVs, and should leverage any incentives offered by the government. NCB Protection is another useful add-on, according to Ghosh. "It protects the No Claim Bonus (NCB) even if a claim is made during the policy period," he says.

CAD-2836

ODISHA MINING CORPORATION LIMITED
OMC House, Bhubaneswar-751001, Odisha
CIN: U13100OR1956GSC000313, www.omcltd.in

EXPRESSION OF INTEREST

Contributory Provision Fund for the Staff of Odisha Mining Corporation Ltd., Bhubaneswar is desirous to sell its Non SGL Bonds/Securities on dt.15.11.2023. Interested Brokers / Dealers are requested to visit our website www.omcltd.in for detail.

OIPR-30005/11107123-24 **Secretary (CPF)**

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given on behalf of my client 'Dilip Yogendra Sayta' who is lawful owner & member of Brahma Co-op. housing society Ltd., holding membership shares certificate No. 16, 25 & 55 in respect of flat No. 26, more particularly described hereunder. That my client has lawfully purchased the said flat No. 26, from the original member Smt. Jasumati Babubhai Modi, vide under Agreement dated 24.06.1982, further the said original member had purchased the said flat from 'Kanjil Harji Patel' vide under the Agreement for sale dated 08.04.1961. That the aforesaid original Agreement dated 08.04.1961 is presently not being available with my client as the same has been misplaced and/or lost by my client and my client has also lodged the complaint on 10.11.2023 to the Police station in respect thereof. My client now intends to sell, transfer his right, title, claim & interest in respect of the said flat. That all persons having any kind of objections / claims / interest in respect of the said flat premises or any part thereof by way of sale, exchange, share, mortgage, charge, attachment, gift, trust, inheritance, bequest, possession, lease, lien, easement or otherwise are hereby required to communicate the same to the undersigned at his office at 'Rasal Nivas' first floor, M. G. Road, Ghatkopar (E), Mumbai-400077 within 14 days period from the date of publication hereof, failing which my client shall proceed with the intending sale, transfer without any reference to any such claims and the same if any shall be considered as deemed to have been waived.

DESCRIPTION OF THE FLAT PREMISES
Flat No. 26, 2nd floor, Brahma Bhawan, Brahma Co-op. housing society Ltd., (Regd. No. BOM/HSG/55/1/1964), Hansoti Lane, Cama Lane, Ghatkopar (west), Mumbai-400086.

Date: 16/11/2023
Sd/-
JAYANT RASAL, B.Com. LL. B.
Advocate High Court, Mumbai
B. C. Reg. MAH /119/1984
Cell No. 982066848

PSPCL Punjab State Power Corporation Limited
(Regd. Office: PSEB Head Office, The Mall Patiala-147001)
Corporate Identity No.: U40109PB2010SGC033813
Website: www.pspcl.in (Contact Number-96461-2227)

TENDER ENQUIRY NO. 74/CE/DISTRIBUTION PROJECTS/RDSS/2023-24
dated 09.11.2023.

EIC/RE&APDR invites E-Tenders from reputed and experienced firms for Development of Distribution Infrastructure, for 08 No. Packages (Package no. 4- Ludhiana 1, Package no. 5- Ludhiana 2, Package no. 6- Ludhiana 3, Package no. 7- Ludhiana 4, Package no. 8- Ludhiana 5, Package no. 9- Ludhiana 6, Package no. 10- Ludhiana 7, Package no. 37- Fatehgarh Sahib) of Punjab under Reforms-based and Results-Linked, Revamped Distribution Sector Scheme. For detailed NIT and Tender specifications please refer to <https://eproc.punjab.gov.in> from 09.11.2023

Note:- Corrigendum & amendments, if any, will be published only online at <https://eproc.punjab.gov.in>

C 808/23 76155/12/2398/2023/29756

DDEV PLASTIKS INDUSTRIES LIMITED
CIN: L24290WB2020PLC241791
Registered Office: 2B, Pretoria Street, Kolkata - 700071
Tel: 033-2282-3744 / 3745/3671 / 3699

E-mail: kolkata@ddevgroup.in; Website: www.ddevgroup.in

NOTICE OF REVISION OF RECORD DATE FOR INTERIM DIVIDEND AS DECLARED

In partial modification to the Intimation given on 12.11.2023, published on 14.11.2023 in the newspaper, pursuant to Regulations 30, 42, 43 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014, the members were informed that the Board of Directors have, at its meeting held on Sunday, 12th November, 2023 declared interim dividend of Rs. 0.50p (Fifty paise only) per fully paid up equity share of Rs. 1/- each of the Company (@50%) which will be paid within the prescribed statutory timelines i.e. on or before the 11th December, 2023, it is now hereby informed that the record date for considering the names of the shareholders who shall be eligible to receive such dividend is revised to 24th November, 2023 and shareholders whose names appear in the Register of Beneficial Owners as on 24th November, 2023, being the record date for the purpose, as provided by National Securities Depository Limited (NSDL) & Central Depository Services (India) Limited (CDSL) will be paid such Dividend.

The above information is also available on the website of the company (www.ddevgroup.in) and on the website of the Stock Exchange where the shares of the company are listed i.e. BSE Limited (www.bseindia.com).

For Ddev Plastikis Industries Limited
Sd/-
Tanvi Goenka
(Membership No. ACS 31176)
Company Secretary

Date: 14.11.2023
Place: Kolkata

RISHI LASER LIMITED
CIN : L9999MH1992PLC066412
612, V. K. Industrial Estate, 10-14 Pais Street, Byculla (W), Mumbai 400 011.
Tel. No. (022) 23075677 / 23074585, Fax No. (022) 23080022
Email : rlci.mumbai@rishilaser.com, investors@rishilaser.com, Website : www.rishilaser.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30th SEPTEMBER 2023
(₹ In Lakhs)

Particulars	Standalone					
	Quarter Ended		Six Months Ended		Year Ended	
	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2022	30.09.2022	31.03.2023
Revenue from Operations	3,559.34	3,904.93	3,416.97	7,464.27	6,493.07	13,587.16
Profit / (Loss) before Tax	197.36	234.12	53.01	431.48	71.80	459.48
Profit / (Loss) after Exceptional Items but before Tax	197.36	234.12	98.96	431.48	117.75	459.48
Profit / (Loss) for the period	194.28	213.46	76.90	407.74	128.30	490.78
Total Comprehensive Income for the period	225.58	226.20	85.38	451.78	130.35	463.36
Paid up equity share capital (Face Value of ₹ 10/- each)	919.26	919.26	919.26	919.26	919.26	919.26
Other Equity excluding Revaluation Reserve						582.74
Earnings per equity share (Face Value ₹ 10/- Each)						
Basic (In ₹)	2.11	2.32	0.84	4.44	1.40	5.34
Diluted (In ₹)	2.11	2.32	0.84	4.44	1.40	5.34

Notes:

- The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on 14th November, 2023 and the Statutory Auditor has conducted "Limited Review" of the same pursuant to Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015.
- The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- The Previous period's figures have been regrouped / rearranged / reclassified wherever necessary to suit the present layout.
- The full format of above financial results are available on stock exchange website and on www.rishilaser.com.

For **RISHI LASER LIMITED**
Sd/-
Harshad Patel
Managing Director
DIN : 00164228
Rameshwar Media

Place : Mumbai
Date : 14th November 2023

WENDT WENDT (INDIA) LIMITED
CIN:L85110KA1980PLC003913
Regd. Office: Flat. No. 105, Cauvery Block, National Games Housing Complex, Koramangala, Bangalore - 560047, Telephone: +91-4344-405500, Telefax: +91-4344-405620 / 405630, E-mail: investorservices@wendtindia.com, Web: www.wendtindia.com

NOTICE

NOTICE is hereby given that in accordance with Section 110 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and other applicable provisions of the Act and the Rules (including any statutory modifications or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time) read with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 03/2022 dated May 05, 2022, 09/2023 dated September 25, 2023 and other relevant circulars and notifications issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "the MCA Circulars"), the Company has dispatched a Postal Ballot Notice on **Wednesday, November 15, 2023** electronically to all those Members whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as on **Friday, November 10, 2023 ("Cut-Off Date")** received from the Depositories and whose e-mail addresses are registered and available with the Company / Depositories, seeking approval of the Members in respect of appointment of Mr. Sriharan Rangarajan (DIN: 01814413) as Non-Executive, Non-Independent Director and Mr. C. Srikanth (DIN: 10358407) as an Executive Director.

The Postal Ballot Notice is available in the website of the Company at www.wendtindia.com, the websites of the BSE Limited ("BSE") and National Stock Exchange ("NSE") at www.bseindia.com/ and www.nseindia.com/ respectively and the website of the RTA at <https://evoting.kfintech.com/public/Downloads.aspx>. All documents referred to in the Postal Ballot Notice shall be open for inspection during normal business hours (9.30 a.m. to 5.30 p.m.) on all working days until the last date specified for casting votes through remote e-voting.

Information on e-voting:

In terms of MCA Circulars read with the applicable provisions under the Act and rules made thereunder, Members can cast their votes through remote e-voting only. The Company has engaged M/s. KFin Technologies Limited, Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA") for providing remote e-voting facility for this Postal Ballot. The Members whose name appear in the Register of Members/list of beneficial owners as on the Cut-Off Date only would be considered for the purpose of e-voting. Members who acquire shares and become shareholders after the Cut-Off Date, who have received the Postal Ballot Notice are requested to consider this for informational purpose only. Voting rights of a member / beneficial owner shall be in proportion of his/her/its shareholding in paid-up equity capital of the Company as on the Cut-Off Date i.e. November 10, 2023. Members may cast their votes during the period mentioned herein below:

Commencement of e-voting: 09:00 am (IST) on Thursday, November 16, 2023.
Conclusion of e-voting: 05:00 pm (IST) on Friday, December 15, 2023.

E-voting shall be disabled and shall not be allowed beyond 05:00 pm (IST) on Friday, December 15, 2023. The results of e-voting shall be made available not later than Tuesday, December 19, 2023. The resolution as stated in the Notice, if approved by the Members with requisite majority shall be deemed to have been passed on Friday, December 15, 2023. The results of the voting shall be made available at the website of the Company at www.wendtindia.com. The results shall be also communicated to the BSE, NSE and the RTA and the same shall be available in their respective websites.

Detailed instructions and notes pertaining to process and manner of e-voting for the Members of the Company are provided in the Postal Ballot Notice. The process and manner of e-voting is also available on the website of the Company at www.wendtindia.com for reference purpose for Members.

Manner of registering/updating e-mail address:

Members are requested to note and follow the below steps for registering/updating their e-mail address for receiving the Postal Ballot Notice:

- Members holding shares in physical mode can register/update their e-mail address by sending an e-mail marked to inward.ris@kfintech.com or investorservices@wendtindia.com along with copy of Form ISR-1 for updation of KYC details including e-mail address, signed request letter, self-attested PAN and Aadhar and their share certificate.
- Members holding shares in dematerialised form are requested to contact their Depository Participants (DPs) for registering their e-mail and follow the process stipulated by DPs for registering e-mail address. Subsequent to the registration/updating of e-mail address after the Cut-Off Date with their DPs, Members are requested to communicate the same to the Company/RTA by writing an e-mail to investorservices@wendtindia.com and inward.ris@kfintech.com. In case of any query on e-voting, members may refer to the "Help" and "FAQs" sections / E-voting user manual available through a dropdown menu in the "Downloads" section of RTA's website for e-voting: <https://evoting.kfintech.com>.

Contact details for addressing e-voting queries/grievances, if any:

Name: Ms. Krishna Priya Maddula, Senior Manager
Correspondence Address: Selenium Building, Tower - B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500 032. Contact Number: 1800-3094-001 and 040-67161736. Email: inward.ris@kfintech.com and evoting@kfintech.com

For Wendt (India) Limited
Sd/-
Arjun Raj P
Company Secretary

Place: Bengaluru
Date: 16th November, 2023

APOLLO SINDOORI HOTELS LIMITED
CIN:L72300TN1998PLC041360
Registered Office: Hussain Mansion, Ground Floor, # 43/5, Greams Road, Thousand Lights, Chennai - 600 006
Tel:044 4904 5002, Email:info@apollosindoori.com, Website:www.apollosindoori.com

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2023
(Rs. In Lakhs)

PARTICULARS	Standalone					Consolidated						
	Quarter Ended 30.09.2023 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2022 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2023 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2022 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2023 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2022 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2023 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2022 (Unaudited)	Year Ended 31.03.2023 (Audited)	
Total income from operations (net)	7,172.11	6,734.63	6,268.56	13,906.74	11,852.08	25,849.08	12,759.10	12,103.68	6,499.48	24,862.78	12,274.75	36,700.34
Other non operating Income	254.77	20.93	23.82	275.70	65.40	994.26	215.87	231.86	73.40	447.72	161.40	920.39
Total income	7,426.88	6,755.56	6,292.38	14,182.44	11,917.48	26,843.34	12,974.97	12,335.54	6,572.88	25,310.51	12,436.15	37,620.73
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	423.08	302.92	417.81	726.01	755.48	1,656.45	403.49	560.14	357.52	963.63	675.22	1,387.56
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	423.08	302.92	417.81	726.01	755.48	1,656.45	403.49	560.14	442.37	963.63	823.94	2,492.70
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	318.90	219.12	318.26	538.02	576.85	1,192.66	179.85	382.62	353.94	562.47	678.10	1,691.50
Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period after and other Comprehensive Income (after Tax))	318.90	219.12	318.26	538.02	576.85	1,223.54	170.46	598.63	373.56	769.09	684.67	1,804.49
Equity Share Capital (Face Value of Rs.5 per share)	130.02	130.02	130.02	130.02	130.02	130.02	130.02	130.02	130.02	130.02	130.02	130.02
Earnings Per Share (Rs.) (of Rs.5/- each) Basic & Diluted (not annualised)	12.26	8.43	12.24	20.69	22.18	45.86	6.92	14.71	13.61	21.63	26.08	65.05

Note:

- The above results, duly reviewed by the Audit Committee, have been approved by the Board Of Directors in its meeting held on 14.11.2023.
- The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Unaudited financial Results for the Quarter/Half Year ended 30th September 2023, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter ended 30th September 2023 is available on the Stock Exchange websites (

